

प्रगतीसिंह

सायंदैनिक

संस्थापक-संपादक : सुनंदा मोरे (बी.कॉम.ऑनर्स)

किंमत : ३ रुपये

*वर्ष ४४/अंक ६४ * रविवार, ता. १२ जुलै २०२६ * डाक आवृत्ती ता १३/०७/२०२६ *

सहकाराच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक उन्नती साधणारी अॅड.शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक

कोल्हापूर(प्रतिनिधी):-छत्रपती शाहू महाराजांनी विशिष्ट वर्गाची मक्तेदारी दूर करून बहुजन समाजाला सामाजिक न्याय देण्यासाठी सत्याशोधकी विचाराची स्थापना केली. करवीर नगरी शाहू महाराजांच्यामुळे पुरोगामी नगरी म्हणून प्रसिद्धीस आली. यातील सत्यशोधक विचार म्हणजेच समाजातील सर्व घटकांना समान न्याय व आर्थिक प्रगतीसाठी उघडण्यात आलेली सर्व कवाडे याच विचाराचा पगडा कोल्हापूरात आजही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या विचाराने भारावलेल्या अनेक विचारवंतांनी मुख्यतः अॅड शामराव शिंदे यांनी सत्यशोधकी विचार समाजासमोर आणण्यासाठी व स्वऱ्हा अर्थाने बंचित घटकांना आर्थिक मदत देण्यासाठी सत्यशोधक बँकेची ३ दशकांपूर्वी स्थापना केली. समाजातील अनिष्ट रूढी दूर करण्यासाठी सत्यशोधकी विचार म्हणजेच सर्वांना न्याय देण्याचा विचार त्यांनी समाजात रुजविला. त्याच विचाराने समाजातील बहुजनांना आर्थिक मदत करण्याचा दृष्टिकोन बँकेने स्विकारला. म्हणूनच सत्यशोधक बँक म्हणजे बंचित घटकांना आधार देणारी अर्थसंस्था म्हणून कोल्हापूरात नावारूपास आली आहे. सहकारामध्ये काम करताना निष्ठेने व समाजाबद्दलची आस्था असणे महत्वाचे आहे. शामरावजी शिंदे यांनी आपल्या सहकारातही गाढा अभ्यासाने अनेक बँकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी घालून दिलेल्या सहकारातील परंपरा आम्ही निष्ठेने पार पाडीत आहोत. बँकेमार्फत लघू उद्योग, शेती व शेती पूरक व्यवसाय, वाहन, सोनेतारण, घरबांधणीसाठी कर्जे दिली जातात. सभासदांनी आपल्या अडचणीच्यावेळी बँकेने केलेली आर्थिक मदत लक्षात घेऊन त्याची परतफेड योग्य हप्त्याने भरून नियमितपणे करावीत. तसेच सभासदांच्या ठेवीसाठी अनेक आकर्षक ठेव योजना बँकेने कार्यान्वित केल्या आहेत. त्याचाही लाभ सभासदांनी घ्यावा. सभासदांची प्रगती हीच बँकेची मोठी आर्थिक प्रगती असते. याचा विचार करूनच संचालक मंडळ आपले निर्णय घेत असते. समाजासाठी उपकृत असणारे अनेक सामाजिक उपक्रम बँकेमार्फत राबविले जातात. रिझर्व बँकेने घालून दिलेले नियमांचे पालन केले. बँकेने सातत्याने अ वर्ग टिकविला आहे.सभासदांच्या विश्वासानेच आम्ही कामकाज करून बँकेची प्रगती सातत्याने केली आहे.तशीच पुढे नेऊ,असा विश्वास बँकेचे चेअरमन महेंद्र शिंदे, व्हा. चेअरमन धनंजय कदम यांनी व्यक्त केला.



महेंद्र शिंदे,चेअरमन

देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः बदलत चालली आहे. डिजिटलायझेशनमुळे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्याची पद्धत रुजू झाली आहे. अर्थव्यवस्थेबरोबरच तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बँकींग क्षेत्रही त्याला अपवाद नाही. बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे बँकांचे कामकाज अधिक गतीमान झाले आहे. संगणकीकरणाबरोबरच एआयचा वापर वाढल्यामुळे बँकांना सर्वच व्यवहार अत्यंत सावध गिरीने व पारदर्शीपणे करावे लागतात. सायबर गुन्हेगारीची वाढती समस्या बँकांना अधिक सजग करीत आहे. सर्व सभासदांनी सुद्धा आपले व्यवहार करताना बँकेचे मार्गदर्शन व

सल्ला घेऊनच करावेत. तरच सायबर गुन्हेगारी कमी होऊ शकेल. आणि बँकेला आपले कामकाज अधिक सोयीस्कर रित्या करणे शक्य होईल. कौशल्य आधारित शिक्षणाने छोटे व लघू उद्योजक व महिला आपला छोटा व्यवसाय बँकेच्या सहाय्याने करू इच्छितात. त्यांच्या व्यवसायासाठी लागणारे अर्थसहाय्य बँकेमार्फत देताना बँकेला विशेष आनंद होतो. कारण युवक आणि महिला सक्षमीकरणाचे काम यामार्फत अधिक प्रगतीने होऊ शकते. शाहू महाराजांच्या विचाराने काम करणाऱ्या अॅड.शामरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीच व सत्यशोधक विचारावर आधारित बँकेचे कामकाज सुरू असून बहुजन समाजातील अनेकांना बँकेने अर्थसहाय्य देऊन स्वयंपूर्ण केले आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे सभासदांनाही अनेक सोयीसुविधा मिळाल्यात अशी अपेक्षा असते. त्याप्रमाणे जास्तीत जास्त सोयीसुविधा ग्राहकांना दिल्या जातात. पारदर्शी व नियमानुसार कामकाजामुळे बँकेने अ वर्ग



धनंजय कदम,व्हाईस चेअरमन

मिळविण्याची आपली परंपरा कायम टिकविली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे बँकींग क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र अधिक विस्तारत व गतीमान होत आहे. परंतु पारंपारिक बँकींग व्यवसाय करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानासाठी प्रशिक्षण द्यावे लागते. त्यामुळे प्रशिक्षित कर्मचारी बँकेकडे असावा लागतो. तो तयार करण्यासाठी बँकेमार्फत अनेक कार्यशाळा घेऊन तांत्रिक ज्ञान देऊन नवीन कर्मचारी कामकाजासाठी तयार करावे लागतात. असा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग बँकेकडे उपलब्ध असल्याने बँकेच्या कामकाजाची गती वाढली आहे. स्पर्धेच्या युगामुळे सहकारी बँकांना राष्ट्रीय बँकांशी स्पर्धा करावी लागते.परंतु समाजातील अनेक घटकांना राष्ट्रीय बँकांचे धोरण परिपूर्ण करता येत नाही. त्यांच्या गरजाही छोट्या प्रमाणात असल्याने असे सर्व ग्राहकांच्या गरजांना सहकारी बँकांचे उपयोगी पडत असतात. परंतु नावाप्रमाणेच सत्यशोधन करणारी आमची बँक सामान्यांच्या अडचणीच्या वेळी आर्थिक

सत्यशोधक बँकेची आर्थिक स्थिती

अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक बँकेची आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे असून सुमारे आठ हजारवर सभासद असून भागभांडवल ३ कोटी ८ लाख १७ हजार रुपये, स्वनिधी ५ कोटी ७० लाख, ठेवी ५७कोटी ४ लाख ५५ हजार, सभासद कर्जे २९ कोटी ८७ लाख १८ हजार, गुंतवणूक ३२ कोटी ७६ लाख ९५ हजार, खेळते भांडवल ६७ कोटी २५ लाख, निव्वळ नफा २१ लाख १८ हजार, ग्रॉस एनपीए १.२७% तर नेट एनपीए ०% राखण्यात बँकेला यश मिळाले आहे.

केंद्रातर्फे एआयसंबंधी नवीन कायदा

नवी दिल्ली:- केंद्र सरकार वेगाने विकसित होत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचे नियमन करण्यासाठी लवकरच एक नवीन आणि समर्पित कायदेशीर चौकट तयार करू शकते. 'एआय'च्या झपाट्याने वाढ

णाऱ्या वापराच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच एक स्वतंत्र कायदेशीर चौकट विकसित करणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी यासंबंधी स्पष्ट संकेत देताना 'एआय'चे नियमन करण्यासाठी एक विशेष कायदा लागू करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रालय लवकरच 'एआय' नियमांचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करू शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत केंद्र सरकारला माहिती तंत्रज्ञान कायदा, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा आणि आयटी नियम यांसारखे विद्यमान कायदे 'एआय' संबंधित समस्या हाताळण्यासाठी पुरेसे असल्याचा विश्वास वाटत होता.

तथापि, 'एआय' तंत्रज्ञानाची झपाट्याने विस्तारणारी व्याप्ती लक्षात घेता, सरकार आता एक स्वतंत्र कायदेशीर चौकट तयार करण्याचा विचार करत आहे. संभाव्य नवीन कायद्यामध्ये डीपफेक्स, चुकीची माहिती,ऑनलाइन फसवणूक, 'एआय'चा गैरवापर आणि डिजिटल सुरक्षा यांसारख्या समस्या प्रामुख्याने हाताळल्या जाऊ शकतात. 'एआय'

नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्या सोबतच त्याच्या गैरवापरावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

अनेक देशांमध्ये 'एआय' साठी नवे नियम लागू वेगवेगळ्या देशांनी 'एआय' नियमनासाठी वेगवेगळे मॉडेल स्वीकारले आहेत. युरोपियन युनियनने 'एआय' कायदा लागू केला आहे. तर ब्रिटनने विद्यमान नियमकांमार्फत 'एआय' वर देखरेख ठेवत आहे. अमेरिका सध्या कार्यकारी आदेश आणि कंपन्यांच्या ऐच्छिक वचनबद्धतेच्या आधारावर पुढे वाटचाल करत आहे. त्याचबरोबर चीनने जनरेटिव्ह एआय आणि डीप सिंथेसिस तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र नियम विकसित केले आहेत.

आता भारतही प्रचलतील-भारत आता नव्या एआय प्रणालीच्या सखोल अंमलबजावणी साठी अमेरिकी सरकार आणि एआय कंपनी अँथ्रोपिक यांच्याशी चर्चा करत असल्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यांनी सांगितले. जगातील सर्वात प्रगत एआय मॉडेल्स भारताला उपलब्ध करून देण्यासोबतच देशाला एआय संशोधन आणि तांत्रिक विकासात वेगाने प्रगती साधता येणे, हा यामागील उद्देश आहे.



अॅड. कै. शामरावजी शिंदे संस्थापक

मदतीचा हात त्यांना निश्चितच देते. म्हणूनच बँकेकडे आपली हक्काची बँक म्हणून सभासद व ग्राहक पाहतात. तसेच कर्जदारांनी आपल्या कर्जाचे हप्ते नियमितपणे भरावेत त्यामुळे बँकेला तरतूद कमी प्रमाणात करावी लागेल. त्याचा फायदा सभासदांनाच होईल. (पान ४ वर)

अॅड.शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लि.,कोल्हापूर



२२९२ 'सी' वॉर्ड, 'चौधरीवाडा अपार्टमेंट', भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर, फोन-२६४२७८८/२६४४८८८

२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस (फक्त सभासदांकरिता)

अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेच्या सर्व सभासदांना कळविणेत येते की बँकेची सन २०२५-२०२६ सालची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **मुक्रबार दिनांक ३१ जुलै २०२६ इ. रोजी सां. ठीक ०३.३० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे** खालील विषयावर विचार विनिमय करणेसाठी आयोजित केली आहे.

* सभेपुढील विषय *

- मागील सभा दि. ३१.०७.२०२५ रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे.
- सन २०२५-२६ सालचा वार्षिक अहवाल ताळेबंद व नफा-तोटा पत्रक याची नोंद घेणे व त्यास मंजूरी देणे.
- संचालक मंडळाने सुचविलेल्या दि.३१.०३.२०२६ अखेरच्या नफा विभागणीस मंजूरी देणे.
- सन २०२५-२०२६ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे व सन २०२६-२०२७ चे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रकास मंजूरी देणे.
- सन २०२५-२०२६ सालाचा वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेल्या तपासणी अहवालाची नोंद घेणे व सन २०२४-२५ चे दोष दुरुस्ती अहवालास मंजूरी देणे.
- सन २०२६-२७ सालाकरिता डी डी पोमाजे आणि कंपनी चार्टर्ड अकौंटंट सांगली या फर्मची वैधानिक लेखापरिक्षक म्हणून फेरनेमणूकीस मंजूरी देणे.
- सन २०२६-२०२७ सालाकरिता अंतर्गत लेखापरीक्षक नियुक्तीस मान्यता देणे.
- संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची नोंद घेणे.
- एकरकमी कर्ज परतफेड योजनेअंतर्गत सवलत देणेत आलेल्या कर्जखातेची नोंद घेणे.
- वार्षिक सभा अनुपस्थित सभासदांना क्षमापित करणे.
- मा. अध्यक्ष यांचे परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर विचार करणे.

कळावे,

दि. १५.०७.२०२६

संचालक मंडळाच्या आदेशावरून,

श्री.सतिश बि. मोरे

प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी,

अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लि., कोल्हापूर

सूचना : १.गणसंख्येअभावी सभा तहकूब झालेस ही सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी सायंकाळी ४.०० वाजता सुरू होईल. त्यास गणसंख्येची आवश्यकता भासणार नाही. २) सभासदांनी सभेपुढे ठेवावयाच्या आपल्या लेखी सूचना बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे दिनांक २७.०७.२०२६ ई पूर्वी देणेत याव्यात. ३) पोटनियमानुसार बँकेच्या भागाची दर्शनी किंमत रु.१००० असून ज्या सभासदांचे भागभांडवल अपूर्ण आहे त्यांनी ते पूर्ण करावे. ४) आपल्या पत्ता बदलला असलेस किंवा केवायसी अपूर्ण असलेस त्वरित बँकेस कागदपत्रे सुपूर्द करून पूर्तता करणेत यावी.

सभासदांना विनंती :- मार्च २०२६ मध्ये झालेल्या इ. १० वी व १२ वीच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविलेल्या सभासदांच्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना बँकेचेवतीने कै. बंडोपंत विठोबा नाईकवाडे माजी महापौर यांचे स्मरणार्थ शैक्षणिक पारितोषिक व कै. शिवाजीराव बळवंतराव कदम यांचे स्मरणार्थ शैक्षणिक पारितोषिक देण्यात येणार आहेत. तरी संबंधित सभासदांनी आपल्या पाल्याचे गुणपत्रकांसह अर्ज दिनांक २७.०७.२०२६ ई. पर्यंत बँकेच्या कार्यालयात देणेत यावेत.

टीप:- सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल पाहणेसाठी बँकेच्या केंद्र कार्यालय व शाखा तसेच www.satyashodhakbank.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

* प्रेषक : महेंद्र शिंदे, चेअरमन, अॅड.शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँक लि.कोल्हापूर.

क्रांतीसिंह

संस्थापक-संपादक : श्रीमती सुनंदा मोरे, बी.कॉम.
हे वृत्तपत्र मालक, मुद्रक, प्रकाशक सी. सुनंदा प्रकाश मोरे यांनी,
नंदज्योती मुद्रण-प्रकाशन, न्यू महाद्वार रोड, उद्यमनगर कोल्हापूर येथे
छापून मुख्य कार्यालय-१६७२, बी वॉर्ड, न्यू महाद्वार रोड, नेहरू
बागेजवळ, कोल्हापूर, सांगली, सातारा व सिंधुदुर्ग येथून प्रसिद्ध केले.
सहाय्य-ऑकार मुद्रणालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
सबलतीच्या दरांने अंक पोस्टिंग करण्याचा परवाना क्रमांक:-
केएलआर-११४/२०२४-२६, पोस्ट - आरएमएस, कोल्हापूर

कृत्रिम बुद्धिमत्ता थाप की वरदान?

मित्रांनो संगणक आणि यंत्रमानव या विषयांवर सातत्यपूर्णतेने होणाऱ्या संशोधनाने फार मोठ्या प्रमाणात उत्क्रांती होत आहे. रोज याबद्दल नवनवीन वार्ता कानावर येत आहेत. सध्याच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा संगणक क्षेत्रातील परवलीचा शब्द आहे. त्यासोबतच मशीन लर्निंग (एमएल), डीप लर्निंग (डीएल), नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी), नॉलेज बेस सिस्टीम्स (केबीएस) न्यूरल नेटवर्क्स हे एआयचे उपसंच म्हणविले जातात. एआयद्वारे कोणती कामे करता येऊ शकतात? ओळख आणि वर्गीकरण एआय स्पॅम कॉल्स किंवा प्रतिमा ओळखण्यात पटकन आणि अचूकपणे मदत करते. फोन कंपनी आणि बँकांसारख्या संस्था एआयचा वापर करून अनावश्यक किंवा घातक संभाषण/फोन कॉल्स वर्गीकृत करतात. पूर्वनिर्माण आणि विश्लेषण एआय भविष्यातील घटनांचा अंदाज लावू शकते, जसे की विमान उड्डाणांचा विलंब किंवा रोगांची शक्यता. आरोग्य क्षेत्रात ते लक्षणांपूर्वी आजार ओळखते आणि वैद्यकीय प्रतिमा विश्लेषित करते. स्वयंचलन आणि कार्यक्षमता एआय कंटाळवाणी कामे ऑटोमेट करते, जसे ग्राहक सेवा, डेटा एंट्री किंवा इन्व्हेंटरी व्यवस्थापन. कारखाने, ऑफिस आणि सेवा क्षेत्रात ते कार्यक्षमता वाढवते. सर्जनशीलता आणि उत्पादनक्षमता एआय इमेज, टेक्स्ट, ऑडिओ किंवा व्हिडीओ तयार करू शकते, जसे चॅटजीपीटी किंवा इमेज जनरेटर्स. स्मार्टफोन वापरताना किंवा गुगल असिस्टंटसारखे सहायक वापरून दैनंदिन जीवन सुलभ झाले आहे. सायबर हल्ले रोखणे किंवा आपत्ती व्यवस्थापन. वैयक्तिक शिक्षण किंवा नवीन उत्पादने सुचवणे. वाहन उत्सर्जन कमी करणे किंवा नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावणे. अचूकता आणि अचूकपणे कार्यरत असण्याची क्षमता एआयद्वारे केलेली कामे ही अत्यंत अचूक असतील. तसेच एआय हे तंत्रज्ञान मशीनद्वारे वापरले जाणार आहे. त्यामुळे मशीन थकण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे अति श्रमामुळे होणाऱ्या त्रुटी किंवा चुकांची शक्यता अत्यंत नगण्य असेल. इथे सांगितलेले उपयोग हे एआयचे अगदी जुजबी उपयोग आहेत. एआय हे असे तंत्रज्ञान आहे ज्याची व्याप्ती फार मोठी आहे, असे म्हणू या की येणाऱ्या काळात एआय वापरावर कोणत्याही मर्यादा असू शकणार नाहीत. वरील सर्व मुद्दे हे एआयची भलावण करणारे आहेत. पण एआयच्या वापराने काय नुकसान असू शकते किंवा त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात यावर देखील ऊहापोह व्हायला पाहिजे. संगणक क्षेत्रात झालेली प्रचंड उत्क्रांती पाहता एकदिवस हे संगणक मानवाचा रोजगार हिरावून घेतील अशी एक भीती लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि सध्या देखील आहे. काही अंशी यांचे परिणाम हे सकृतदर्शनी त्याच दिशेने जाताना दिसून येत आहेत. या विषयावर मंथन देखील नित्य सुरू असते. त्यात काल्पनिक बाबींवर जास्त भर असल्याचे दिसून येते. भरीस भर म्हणून रोबोट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्ञानावर आधारित प्रणाली मशीन शिक्षण अशा नवनवीन शोधामुळे तर अजूनच आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीने करावाची अनेक कामे या अत्याधुनिक प्रणालींच्या माध्यमातून आपण करून घेत आहोत. यात मुख्यत्वे करून (एआय) प्रणाली अत्यंत प्रभावीपणे वापरण्यात येत आहे. अनेक लहान लहान - APS वापरून कठीण वाटणारी अनेक कामे मानव मशिनसकडून करवून घेत आहे. अशा या परिस्थितीत वर दर्शविलेली भीती ही अगदीच अनाटायी आहे, असे म्हणणे हे धरिष्ट्याचे होईल. उलटपक्षी नित्य नूतन प्रकट होणाऱ्या अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही भीती बऱ्याच अंशी सार्थ ठरत आहे. येणाऱ्या काळात ह्या प्रश्नातून सोडणूक कशी व्हावी यावर अनेक विचारवंत चिंतन करीत आहेत. सर्वात भयंकर मुद्दा असा आहे की, यामुळे संगणक किंवा यांत्रिक क्षेत्रातील रोजगार निर्मितीचे प्रमाण अत्यंत कमी होईल. त्यामुळे बेरोजगारी वाढीस लागेल. आजमितीला या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पाहिजे तितक्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. अनेक संगणकीय प्रणालींमध्ये असणाऱ्या कंपन्यातून सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एआय स्किल्स आत्मसात करण्याबद्दल सूचना (तंबी) देण्यात येत आहे. अन्यथा त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. म्हणजे या सर्व मनुष्यबळास नवीन कौशल्ये शिकणे क्रमप्राप्त ठरेल. त्याकरिता लागणारा वेळ आणि पैसा हा एक वेगळाच विषय आहे. तसेच क्याने प्रौढवाकडे वाटचाल होत असणाऱ्या सर्वांनाच हे कौशल्य आत्मसात करणे कितपत शक्य होईल हा मुद्दा देखील कळीचा ठरू शकेल.

* अॅड.शामरावजी शिंदे सत्यशोधक बँकेच कार्यक्षम विद्यमान संचालक *



तात्काळ आर्थिक मदत देणारी सत्यशोधक बँक

(पान १ वरून) बँकेने अनेक नवीन आकर्षक ठेव योजना सुरू केल्या असून त्याचा लाभही सभासदांनी घ्यावा. बँकेचे डाटा सेंटर असून आरटीजीएस, एनईएफटी, एसएमएस अलर्ट आदी सुविधाही पुरविल्या जातात. तसेच क्यूआर कोडची सुविधाही उपलब्ध आहे. बँकेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून आधुनिक तंत्रज्ञानाने ग्राहकांना सर्व सेवा दिल्या जातात. बँकेचे ठेवीदार, बँकेशी अर्थव्यवहार करणारे कर्जदार यांनी विश्वासाने काम केल्याने बँकेची नियमितपणे आर्थिक प्रगती होत आहे. सभासदांनी आपल्या शेअर्सची रक्कम व केवायसी कागदपत्रे पूर्ण करावीत. रिझर्व्ह बँकेचे

सहकारी बँकांवर नियंत्रण असल्यामुळे सहकारी बँका अधिक गतीमान होत आहेत. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तात्काळ आर्थिक मदत करता येऊ शकते. सहकारामुळे समाजातील अनेक लोकांना लागणाऱ्या छोट्या मोठ्या रकमेची कर्जे देणे व त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास हातभार लावणे शक्य झाले आहे. म्हणून सहकारानेच समाजाची उन्नती होऊ शकते. हे आता गेल्या वर्षी झालेल्या सहकार वर्षात सिद्ध झाले आहे. त्यामुळे सहकार हा वेगळा मानदंड ठरेल. बँकेच्या ३१ जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक सभेस उपस्थित रहावे. असे आवाहन त्यांनी केले आहे.

जागतिक ऊर्जा संकटावर भारताची यशस्वी मातःपंतप्रधान नरेंद्र मोदी

जयपूर :-जागतिक ऊर्जा संकटाच्या कठीण काळात भारताने नागरिकांवर कमीत कमी भार टाकत प्रभावी धोरणे, इंधनाचे वैविध्यपूर्ण स्रोत, मजबूत राजनैतिक संबंध यांच्या जोरावर यशस्वीपणे परिस्थिती हाताळली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राजस्थानातील बालोतरा जिल्ह्यातील पंचपदरा येथे रिफायनरीचे उद्घाटन आणि विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केल्यानंतर एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. मोदी म्हणाले की, यंदाच्या वर्षी एप्रिल ते जून या काळात जागतिक दर वाढल्यामुळे तेल कंपन्यांना सुमारे ७५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सरकारने कर कपात करून हा भार नागरिकांवर येऊ दिला नाही. आम्ही उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० रुपये कपात केली. भारत

आता जगातील चौथ्या क्रमांकाची रिफायनिंग क्षमता असलेला देश बनला आहे. राजस्थानात काँग्रेस सरकारच्या काळात रिफायनरी प्रकल्प रोखण्यात आला होता, असाही आरोप त्यांनी यावेळी केला. काही शक्ती भीती पसरवत होत्या-पंतप्रधान नरेंद्र म्हणाले की, ऊर्जा संकटाच्या काळात काही शक्ती समाजात भीती पसरवत होत्या आणि राजकीय खेळ खेळले जात होते, मात्र आज ते लोक निराशेच्या गर्तेत असतील. भारताची परिस्थिती हाताळण्याची पद्धत इतिहासात अभूतपूर्व अध्याय म्हणून नोंदली जाईल. ४०हून अधिक देशांतून केली इंधन आवात- पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की पूर्वी २५-२६ देशांतून भारतात इंधन आयात होत होती. ती संख्या आम्ही ४०हून अधिक देशांपर्यंत वाढविली. एलपीजी सिलिंडरची किंमत सुमारे ९५० रुपये ठेवण्यात आली. ११ लाखांहून अधिक घरांना पीएनजी जोडणी देण्यात आली. पंचपदरा रिफायनरीची वैशिष्ट्ये-पंचपदरा येथे देशातील पहिले हरित क्षेत्रातील एकात्मिक रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स. हा प्रकल्प 'एचपीसीएल राजस्थान रिफायनरी लिमिटेड' (एचआरआरएल) अंतर्गत एचपीसीएल, राजस्थान सरकार यांचा ७९,४५९ कोटी रुपये खर्चाचा संयुक्त उपक्रम. *कच्चे तेल शुद्ध करण्याची वार्षिक क्षमता ९ दशलक्ष मेट्रिक टन.

Independent Auditor's Report

To, The Members
Adv. Shamraoji Shinde Satyashodhak Sahakari Bank Ltd., Kolhapur.
Report on the Audit of the Financial Statements
Ref - 1 RBI CO.DOS.RPD NO.S 3278 /2025-26 dated 22-07-2025
2 Bank AGM resolution no 6 dated 31-07-2025
1. We have audited the accompanying financial statements of Adv. Shamraoji Shinde Satyashodhak Sahakari Bank Ltd., Kolhapur which comprise the Balance Sheet as at 31st March 2026 and the Statement of Profit and Loss for the year ended, and a summary of significant accounting policies and other explanatory information incorporated in these financial statements of the Bank along with its Branches audited by us for the period 1st April 2025 to 31st March 2026.
Management's Responsibility for the Financial Statements
2. Management is responsible for the preparation of these financial statements in accordance with Maharashtra Co-operative societies Act, 1960, Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S.) and RBI / NABARD Guidelines. This responsibility includes the design, implementation and maintenance of internal control relevant to the preparation of the financial statements that are free from material misstatement, whether due to fraud or error.
Auditor's Responsibility
3. Our responsibility is to express an opinion on these financial statements based on our audit. We conducted our audit in accordance with the applicable Standards by The Institute of Chartered Accountants of India and under the MCS Act / BR Act / RBI guidelines. Those Standards require that we comply with ethical requirements and plan and perform the audit to obtain reasonable assurance about whether the financial statements are free from material misstatement, whether due to fraud or error.
4. An audit involves performing procedures to obtain audit evidence about the amounts and disclosures in the financial statements. The procedures selected depend on the auditor's judgment, including the assessment of the risks of material misstatement of the financial statements, whether due to fraud or error. In making those risk assessments, the auditor considers internal control relevant to the Bank's preparation and fair presentation of the financial statements in order to design audit procedures that are appropriate in the circumstances. An audit also includes evaluating the appropriateness of accounting policies used and the reasonableness of the accounting estimates made by management, as well as evaluating the overall presentation of the financial statement. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our audit opinion.
Opinion
6. In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the said accounts together with the notes thereon give the information required by the Banking Regulation Act, 1949 (A.A.C.S.) as well as the Maharashtra Co-operative Societies Act, 1960, the Maharashtra Co-operative Societies Rules 1961, and any other applicable Acts, and or circulars issued by the Registrar, in the manner so required for the bank and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India:
(i) in the case of the Balance Sheet, of the state of affairs of the Bank as at 31st March, 2026;
(ii) in the case of the Statement of profit and loss of the profit/loss for the year ended on that date; and
Report on Other Legal and Regulatory Matters
7. The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in accordance with the provisions of Section 29 of the Banking Regulation Act, 1949 read with provisions of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 & Maharashtra Co-operative Societies Rules 1961.
8. We report that :
(a) We have obtained all the information and explanations which, to the best of our knowledge and belief, were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
(b) The transactions of the Bank, which have come to our notice, have been within the powers of the Bank.
(c) The returns received from the offices and branches of the Bank have been found adequate for the purposes of our audit.
9. In our opinion, the Balance Sheet and Profit and Loss Account comply with applicable Accounting Standards.
10. We further report that :
(i) The Balance Sheet and Profit and Loss Account dealt with by this report, are in agreement with the books of account and the returns.
(ii) In our opinion, proper books of account as required by law have been kept by the Bank so far as appears from our examination of those books.
(iii) The reports on the accounts of the branches audited by us / branch auditors have been dealt with in preparing our report in the manner considered necessary by us.
(iv) for the year under audit, the bank has been awarded "A" classification.
D. D. POMAJE & COMPANY
CHARTERED ACCOUNTANTS
FRN 107958W
D. D. POMAJE Partner
M. No. 035214
SANGLI
Date:-16 JUN 2026
UDIN:-26035214IWZRSJ6613

दि. ३१/०३/२०२६ अखेरचे नफा तोटा पत्रक

31.03.2025 Amount	EXPENDITURE	खर्च	Schedule	31.03.2026 Amount	31.03.2025 Amount	INCOME	उत्पन्न	Schedule	31.03.2026 Amount
3,18,50,946.00	Interest on Deposit & Borrowing	ठेवी व कर्जावरील व्याज	13	3,77,97,779.00	5,05,80,721.13	Interest & Discount	व्याज जमा व इतर	21	5,49,60,387.19
71,29,303.56	Salaries & Allowences	पगार व भत्ते खर्च	14	78,45,733.80	25,234.21	Commission,Dividend	कमिशन व लाभांश	22	27,584.38
5,42,000.00	Director Meeting Allowence	संचालक मंडळ बैठक भत्ता		4,92,400.00	0.00	Subsidies & Donation	देणगी		0.00
23,63,218.00	Rent,Taxes,Insurance,Light etc	भाडे, कर, विमा, दिवाबत्ती इ.	15	22,17,037.80	0.00	Income Non Banking	नफा नॉन बँकिंग असेट		0.00
0.00	Law Charges	कायदेशीर सल्लागार फी		0.00	12,23,626.59	Other Receipts	इतर जमा	23	2,98,470.04
62,694.43	Postage,Telegram & Telephone	टपाल व टेलिफोन चार्जेस	16	96,174.86					
3,08,000.00	Auditors Fees	लेखापरिक्षण फी	17	2,98,000.00					
16,41,381.12	Depreciation on repairy Property	मालमत्ता,दुरुस्ती व घसारा	18	15,01,585.15					
2,29,467.16	Stationary,Printing & Advt.	स्टेशनरी छपाई जाहिरात		1,92,410.97					
0.00	Loss Sale of Non Banking Asset	नॉन बँकिंग मालमत्ता तोटा		0.00					
0.00	Bad Debts Written Off	बुडित संशयित कर्जे मिलेखित		2,00,088.00					
20,34,460.31	Other Expenditures	इतर खर्च	19	19,17,086.12					
8,05,228.00	Provisions	तरतुदी	20	1,99,267.00					
2,53,769.00	Deferred Tax Liability	डिफर टॅक्स लायबिलिटी		1,10,165.00					
8,50,000.00	Provision of Income Tax	देणे आयकर तरतूद		3,00,000.00					
37,59,114.35	NET PROFIT	निष्पन्न नफा		21,18,713,.91					
5,18,29,581.93	TOTAL	एकूण		5,52,86,441.61	5,18,26,581.93				5,52,86,441.61

दि. ३१/०३/२०२६ अखेरचे तालेबंद पत्रक

31.03.2025 Amount	CAPITAL & LIABILITIES	भांडवल व देणी	Schedule	31.03.2026 Amount	31.03.2025 Amount	Assets & Debtors	जिंदगी व येणी	Schedule	31.03.2026 Amount
29,262,750.00	Capital	वसुल भाग भांडवल	1	3,08,17,475.00	44,59,845.00	Cash	रोख हातातील शिल्लक		48,50,961.00
5,47,11,933.98	Reserve Fund & Other Reserves	राखीव व इतर निधी	2	5,70,36,226.33	2,18,59,614.33	Balances With Banks	इतर बँकांतील शिल्लक	6	1,59,16,436.57
0.00	Principle/Subsidiary A/C	प्राधान्यपूर्वक सरकारी खाती		0.00	0.00	Money at Call short	मागणी व अल्प सुचना		0.00
52,63,49,625.50	Deposit	ठेवी	3	57,04,55,656.61	28,25,54,750.00	Investment	गुंतवणूक	7	32,76,95,350.00
0.00	Borrowings	बाहेरील कर्जे		0.00	0.00	Principle/subsidiary	प्राधान्यपूर्वक सरकारी		0.00
0.00	Bilss for Collections	वसुलीचे बीले		0.00	0.00	Bilss Collec./Br.Adustm	बिले शाखा मिळवणी		0.00
0.00	Branch Adjustment	शाखा मिळवणी		0.00	28,96,36,266.76	Advances	कर्जे	8	29,87,18,223.09
70,65,096.75	Overdue Interest Reserve NPA	थकीत कर्जांवरील व्याज		14,19,966.00	1,00,13,937.00	Interst Receivable	येणे व्याज	9	98,38,987.00
7,22,288.50	Overdue Inerest Penalty NPA	थकीत कर्जांवरील दंडव्याज		60,837.00	7,065,096.75	Overdue Interest Reserve	थकीत कर्जांवरील व्याज		14,19,966.00
57,47,309.00	Interest Payable	देय व्याज	4	71,54,432.00	722,288.50	Overdue Inerest Penalty	थकीत कर्जांवरील दंडव्याज		60,837.00
66,944.70	Pay Order payable	देय पे ऑर्डर		26,520.14	1,23,83,697.96	Fixed Assets	इमारत जागा	10	1,12,70,272.00
27,42,227.06	Other Liabilities	इतर देणी	5	27,61,448.02	10,71,589.52	Other Assets	इतर मालमत्ता	11	12,51,207.20
2,53,769.00	Defer Tax Liability	देय डिफर टॅक्स		3,63,934.00	17,63,973.02	Other Receivable	इतर येणी	12	14,92,969.15
8,50,000.,00	Income Tax Payable	देय आयकर तरतूद		3,00,000.00	0.00	Profit & Loss A/c	नफा-तोटा खाते		0.00
37,59,114.35	Profit & Loss A/c	नफा-तोटा खाते		21,18,713.91					
63,15,31,058.84	Total	एकूण		67,25,15,209.01	63,15,31,058.84	Total	एकूण		67,25,15,209.01
13,23,539.00	Contingent Liabilities	डीफ खाते		15,66,825.00	13,23,539.00	Contingent Liabilities	डीफ खाते		15,66,825.00

**Mr. H. H. Sheth, Mr.S. A. Kale, Mr D. B. Ingawale, Mr. V. G. Patil, Mr. V.R. jadhav, Mr. H. U. Kadam,
Mr. A. D. Desai,Mr. A. A.Bhopale, Smt. S. B. Naikwade, Sou. R. S. Bhambure,
Sou. T. M. Ghorpade, Mr. U. J. Ghorpade, Mr D A Chougule**

राज्यात सर्व एसटी बसेस
२०३६ पर्यंत इलेक्ट्रिक

SCHEDULE 1 - Capital		
Particular	31.03.2026 Amount	31.03.2025 Amount
1. Authorised-1 Capital A class 500000 shares of Rs 1000/- each	5,00,00,000.00	5,00,00,000.00
II. Subscribed Capital 30817 shares of Rs 1000 each	3,08,17,475.00	2,92,62,750.00
Total	3,08,17,475.00	2,92,62,750.00

SCHEDULE - 3 Deposits	57,04,55,656.61	52,63,49,625.50
A.Fixed Deposits	49,01,28,295.00	45,85,81,211.00
1.Individual Deposits	35,83,81,533.00	34,45,84,320.00
2.society Deposits	13,17,46,762.00	11,39,96,891.00
B.Savings Deposits	6,55,19,970.12	5,94,18,850.72
1.Individual Deposits	6,48,49,906.81	5,90,45,925.45
2.society Deposits	6,70,063.31	3,72,925.27
C.Current Deposits	1,48,07,391.49	83,49,563.78
1.Individual Deposits	1,39,38,696.99	73,25,854.76
2.society Deposits	8,68,694.50	10,23,709.02

SCHEDULE - 4 Interst Payable	71,54,432.00	57,47,309.00
Interest Payable on Deposits	70,91,773.00	56,63,660.00
Interest Payable on Overdue Deposits	62,659.00	83,649.00

SCHEDULE 2 - Reserves & Surplus		
Particular	31.03.2026 Amount	31.03.2025 Amount
1.Reserve Fund	1,90,67,852.62	1,76,61,572.62
2.Building Fund	1,33,30,218.50	1,30,48,668.50
3.Reserve for Bad Doubtful Debts	1,05,51,762.46	1,05,51,762.46
4.Standard Asset Provision	11,50,000.00	11,00,000.00
5.R M Suryawanshi Smruti Fund	0.00	7,310.00
6.Investment Fluctatution fund	12,73,129.73	6,96,667.38
7.Special Reserve	9,60,000.00	9,50,000.00
8. Members Aid fund	5,23,529.83	5,23,529.83
9.Computer Extension Fund	0.00	1,50,000.00
10.Shamraoji Shinde Smruti Fund	7,55,000.00	7,55,000.00
11.Training Fund	0.00	1,19,707.12
12.Election Fund	6,37,170.07	6,37,170.07
13.Silver Jubilee Fund	10,00,000.00	10,00,000.00
14.IT Development Fund	7,60,546.00	7,60,546.00
15.General Reserves	70,27,017.12	67,50,000.00
Total	5,70,36,226.33	5,47,11,933.98

SCHEDULE - 5 Other Liabilities	27,61,448.02	27,42,227.06
Share Anamat	4,200.00	0.00
Other Anamant	4,96,000.00	3,48,788.00
Excess Cash	6,700.00	1,200.00
T. D. S. Payable	0.00	82,150.00
TDS PAYABLE 194N	0.00	2,026.00
Professional Tax Staff	2800.00	2,800.00
Court Law charges Payable	0.00	18,960.00
TDS PAYABLE ON DEPOSITS	1,46,184.00	1,24,333.00
SGST OUTPUT ACCOUNT	7,379.30	7,685.32
CGST OUTPUT ACCOUNT	7,379.30	7,685.32
LIGHTBILL PAYABLE	8,200.00	7,700.00
TELEPHONE BILL PAYABLE	5,377.00	1,533.00
STAFF GRATUTY PAYABLE	2,16,411.00	2,00,457.00
Payable Leave Cash Payment	4,26,360.00	3,67,818.00
Audit Fee Payable	2,50,845.42	3,08,065.42
Employees Travelling allowance Payable	9,500.00	9,500.00
Bonus/Excgracia	4,44,162.00	4,95,790.00
Shamraoji Shinde Fund Award Payable	27,125.00	52,125.00
WATER BILL PAYABLE	1,500.00	2,700.00
DIVIDEND PAYABLE	6,67,277.00	7,00,911.00
Bank Vehicle Theft Provision	34,048.00	0.00

मुंबई(प्रतिनिधी):—गेल्या दीड वर्षात एस.टी. महामंडळाने स्वतःच्या ५ हजार ६४० नव्या बसेस खरेदी केल्या असून टाटा कंपनीने माफक दरात या बसेस दिल्या आहेत.एसटी च्या ताफ्यात २० हजारपेक्षा जास्त बसेस उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. याबरोबरच २०३६ पर्यंत एस.टी.च्या सर्व बसेस इलेक्ट्रिक होतील, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

२०२४ मध्ये एस.टी. महामंडळात १ हजार ३१० बसेस खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही खरेदी रद्द करण्याचे आदेश दिले होते ; एस.टी. कामगार युनियननी, एसटीच्या बसेस महामंडळाच्या स्वतःच्या मालकीच्या हव्यात,अशी मागणी केली. ठेकेदाराच्या फायद्यासाठी पूर्वी एसटी बसेस भाड्याने घेतल्या जात होत्या;पण हे कंत्राट रद्द करण्यात आले, असे सरनाईक म्हणाले.

Adv. Shamraoji Shinde Satyashodhak Sahakari Bank Ltd Kolhapur

SCHEDULE - 6 Balances With Banks	1,59,16,436.57	2,18,59,614.33
Shamrao Vithal Co op Bank Ltd	1,00,956.00	5,00,000.00
Yes Bank Collection A/c	12,33,325.26	62,71,607.48
Yes Bank Payment A/c	2,456.00	456.00
M.S.C. Bank Current Account	4,06,645.96	3,64,632.04
MSC BANK Kolhaur branch	30,290.06	40,190.06
K.D.C.C. Bank Current -ccount	1,18,733.31	64,061.51
IDBI BANK CURRENT A/C	1,40,24,029.98	1,46,18,667.24

SCHEDULE - 7 Investments	32,76,95,350.00	28,25,54,750.00
Ratnakar Bank Fixed Deposit	2,02,00,000.00	1,01,00,000.00
IDBI BANK FIXED DEPOSIT	50,00,000.00	50,00,000.00
Suryoday Small Finance Bank	1,26,00,000.00	1,01,00,000.00
BANDHAN BANK DEPOSIT	50,00,000.00	0.00
JANA SMALL FINANCE BANK	1,25,00,000.00	1,00,00,000.00
MSC BANK FIXED DEPOSIT	0.00	1,00,00,000.00
K.D.C.C. Bank Long Term Deposit	2,00,00,000.00	2,02,00,000.00
M.S.C Bank Shares	1,000.00	1,000.00
K.D.C.C Bank Shares	10,000.00	10,000.00
MUTUAL FUND INVESTMENT	4,35,00,000.00	2,50,00,000.00
Investment In Government Securities	10,66,98,600.00	10,66,98,600.00
Treasury Bills	9,16,85,750.00	8,54,45,150.00
Esaf Small Finance Bank	1,00,00,000.00	0.00
Umbrella Organisation Shares	5,00,000, .00	0.00

SCHEDULE - 8 Loans & Advances	29,87,18,223.09	28,96,36,266.76
Cash Credit Short Term Secured Loan	3,85,95,766.37	2,96,04,258.86
Gold Loan Short Term Secured	1,44,23,416.00	1,63,64,731.00
STAFF OVERDRAFT	8,16,099.52	9,10,675.22
Pigmi Deposit Short Term Loan	1,83,500.00	6,43,000.00
Recurring Deposit Short Term Loan	6,20,280.00	16,08,220.00
Fixed Deposit Loans	1,65,16,024.00	2,12,95,071.00
Lucky Wheels Vehicle Scheme	3,82,63,704.00	3,44,94,517.00
Hypothication Mid Term Secured Loan	0.00	48,757.00
Vehilce Mid Term Secured Loan	1,27,60,675.00	1,35,80,025.00
OVERDRAFT Cash Credit Against F D	56,23,490.97	86,16,736.58
ANNASHEB PATIL MAHAMANDAL LOANS	2,01,80,501.00	1,65,97,687.00
Shuarity Mid Term Unsecured Loan	2,14,03,682.00	2,02,68,198.00
EMI SCHEME LOAN	11,29,519.00	14,69,074.00
Property Mortgage Loans	15,04,807.00	43,18,323.80
Hypothication Long Term Secured	65,05,385.00	77,99,859.50
Property Mortgage Loan (EMI Scheme)	7,87,23,244.87	7,18,55,938.80
HOUSING LOANS	3,92,44,188.36	4,01,61,194.00
Project Loan	22,23,940.00	0.00

SCHEDULE - 9. Interest Receivable	98,38,987.00	1,00,13,937.00
Interest Receivable on Loans Advance	12,11,322.00	33,36,882.00
INTEREST RECEIVABLE ON INVESTMENTS	86,27,665.00	66,77,055.00

SCHEDULE -- 10. Fixed Assets	1,12,70,272.00	1,23,83,697.96
Furniture And Fixtures	16,89,703.00	18,19,908.00
Building	72,95,167.00	81,05,741.00
ELECTRIC FITTINGS	3,35,352.00	3,49,914.00
INTERIOR AND FURNITURE	7.03.994.00	7,94,816.00
Computer Hardware And Software	3,49,663.00	2,58,742.96
Vehicle	2,05,067.00	2,41,256.00
DATA CENTER	26.00	26.00
Roof Solar System	6,91,300.00	8,13,294.00

SCHEDULE - 11. Other Assets	12,51,207.20	10,71,589.52
WATER CONNECTION DEPOSIT	1,000.00	1,000.00
M S E B DEPOSIT	38,710.00	38,260.00
PREMIUM ON GOI INVESTEMENT	3,10,254.00	4,15,473.00
Telephone Deposit	6,477.00	6,477.00
SGST INPUT ACCOUNT	4,45,013.10	3,04,386.76
CGST INPUT ACCOUNT	4,49,753.10	3,05,992.76

SCHEDULE - 12. Other Receivable	14,92,969.15	17,63,973.02
Stationary (Stock)	1,76,227.15	1,93,590.02
Advances	4,13,720.00	3,17,361.00
ADVANCE INCOME TAX	8,50,000.00	12,00,000.0
Vehical Theft claim receivable	34,048.00	34,048.00
UTI PANCARD ADVANCE RECEIVABLE	18,974.00	18,974.00

SCHEDULE – 13. Interst on Deposit	3,77,97,779.00	3,18,50,946.00
Interest On Deposits	3,77,96,608.00	3,18,45,478.00
Interest on Borrowings	1,171.00	5,468.00

SCHEDULE – 14. Salaries & Allowences	78,45,733.80	71,29,303.56
Bonus/Exgracia (Expenditure)	4,28,040.00	4,95,790.00
Staff Gratuty	2,38,949.82	1,88,026.00
Unforceen / Medical Expences	83,187.42	77,648.00
Administration Expences(PF)	22,512.00	20,951.00
Bank PF Contribution	5,57,256.00	5,19,846.00
Peion Unifrom	6,628.56	35,428.56
Salary	64,95,160.00	57,76,114.00
Diwali Bakshishi	14,000.00	15,500.00

SCHEDULE – 15. Rent,Taxes,Insurance	22,17,037.80	23,63,218.00
Branch Rent	96,000.00	2,73,300.00
Branch Maintenance Rent	1,43,800.00	2,53,744.00
DC/DR Rent	9,00,000.00	9,00,000.00
Income Tax	3,04,890.00	0.00
Water Bill	7,675.00	8,253.00
Bank's Professional Tax	2500.00	2,500.00
Light Bill	93,860.00	2,71,650.00
Deposit Insurance Premium	6,43,804.80	5,56,335.00
Municipal Tax	24,508.00	97,436.00

SCHEDULE – 16. Postage & Telegram	96,174.86	62,694.43
Postage	19,795.00	3,504.00
Telephone	76,379.86	59,190.43

SCHEDULE - 17. Audit Fees	2,98,000.00	3,08,000.00
Tax Audit Fee	58,000.00	58,000.00
Internal Audit Fee	1,00,000.00	50,000.00
Government Audit Fee	1,40,000.00	2,00,000.00

SCHEDULE - 18.Depricition	15,01,585.15	16,41,381.12
Furniture	1,87,739.83	3,84,524.72
Interior	78,222.00	2,46,168.00
Elec fitt	37,262.00	1,53,032.00
Vehicle	36,189.00	42,574.00
Solar	1,21,994.00	65,943.20
computer	2,29,604.32	1,44,667.00
Building	8,10,574.00	6,04,472.20

SCHEDULE – 19 A Stationary & Printing Adv	1,92,410.97	2,29,467.16
Zerox, Typing	29,969.00	42,047.00
Sadilwar Expences	49,992.62	54,298.00
Printing	73,584.87	72,242.16
Avertisement	38,864.48	60,880.00

SCHEDULE - 20.Other Expenditures	19,17,086.12	20,34,460,31
The Maharashtra UCB Federation Member	20,000.00	14,000.00
Current Repairy	58,710.00	6,380.00
Petrol Expences	80,816.00	60,715.00
Professional / Consultency charges	66,559.00	88,559.00
CGST/SGST EXP	3,41,892.32	4,70,558.68
Miscellaneous Expenses	2,14,631.00	2,26,923.00
Pigmi Commission	4,70,240.00	3,20,812.00
Staff Training	54,113.55	26,247.00
Vehicle Maintenance	10,334.00	27,095.00
Annual Meeting Expenses	1.25.237.00	1,28,508.00
Ceremonies Expenses	58,795.84	1,25,228.28
News Papaer Bill	9,775.00	9,294.00
Travelling Expenditure	2,386.00	23,760.00
Computer Maintenance	1,89,095.41	3,24,552.35
Bank's Association Fee	25,000.00	20,000.00
Sweeper Allowance	58,662.00	1,09,612.00
Metting Expenses	33,299.00	52,216.00
Penal Charges	96,897.00	0.00
Recovery Charges	643.00	0.00

SCHEDULE - 21.Provisions	1,99,267.00	8,05,228.00
Special Reserve for H'sing Int.Income	10,000.00	50,000.00
Bad Doubtful Debts	0.00	6,50,000.00
PREMIUM ON GOI (P&L)	1,05,219.00	1,05,228.00
Standard Asset Provision	50,000.00	0.00
Bank Vehicle Theft Provision	34,048.00	0.00

SCHEDULE - 22 Interest Discount	5,49,60,387.19	5,05,80,721.13
Interest Received on Loans	3,34,24,716.90	3,22,15,699.20
Interest Received on Invesments	2,15,35,670.29	1,83,65,021.93

SCHEDULE - 23 Commission Dividend	27,584.38	25,234.21
Bank Shares Dividend	1,000.00	1,000.00
Commission Received/Paid	26,584.38	24,234.21

SCHEDULE - 24 Other Income	2,98,470.04	12,23,626.59
Insurance	22,326.91	13,744.00
PROCESSING CHARGES	47,800.00	43,100.00
SMS CHARGES	11,194.00	66,245.00
Amount Roundup	352.20	313.76
CIBIL CHARGES	7,758.37	10,705.50
Loan Processing Charges	74,200.00	66,650.00
Service Charges	85,375.56	1,10,857.75
Form Fee	9,460.00	9,120.00
Notice Fee	12,525.00	6,820.00
Cheque Book Charges	22,986.00	28,602.00
Recovery Charges	0.00	18,651.00
Raddi Vikari	3,342.00	7,494.00
Certificate Fee	1,150.00	1,950.00
Penal Interest	0.00	50,293.58
IDR Provision Reverse	0.00	6,86,350.00
Income Tax Refund	0.00	1,02,730.00

भावपूर्ण श्रद्धांजली-भारतातील थोर नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, साहित्यिक, कलावंत, शिक्षणतज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आपल्या बँकेचे हितचिंतक, सभासद यांचे दुःखद निधन झाले तसेच कोल्हापूरचे प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, देशाच्या संरक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

अॅड. शामरावजी शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

कॅन्सरवरील उपचारासाठी सीपीआरमध्ये प्रोटॉन थेरपी!

कोल्हापूर(प्रतिनिधी):- राज्यात दिवसेंदिवस कर्करोगाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही कर्क रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या (सीपीआर) शेंडा पार्क येथील प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयात अत्याधुनिक मप्रोटॉन थेरपीफ सुरू होणार आहे. ही सुविधा कार्यान्वित झाल्यानंतर महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयातील प्रोटॉन थेरपी उपलब्ध करून देणारे सीपीआर हे राज्यातील पहिले रुग्णालय ठरणार आहे.

ही सुविधा सार्वजनिक – खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर किंवा शासनाच्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक उपकरण सहा महिन्यांत सीपीआरच्या शेंडा पार्क येथील कॅन्सर रुग्णालयात दाखल होणार आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष पाठपुरावा सुरू केला आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई येथील शासकीय केंद्रासह काही निवडक ठिकाणीच ही सुविधा आहे. खासगी रुग्णालयांमध्ये प्रोटॉन थेरपीसाठी साधारण सात ते दहा लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे सीपीआरमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सीमाभागातील हजारो कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतातील पहिले सार्वजनिक सरकारी प्रोटॉन थेरपी केंद्र १५ ऑगस्ट २०२३ पासून टाटा मेमोरियल सेंटर येथे सुरू झाले आहे.

प्रोटॉन थेरपी म्हणजे काय?—प्रोटॉन थेरपी ही कर्क रोगावरील अत्याधुनिक किरणोपचार (रेडिएशन) पद्धत आहे. पारंपरिक एक्स रे किरणांपेवजी प्रोटॉन कणांचा वापर करून कर्करोगाच्या गाठीवर अत्यंत अचूकपणे किरणोत्सर्ग केला जातो. प्रोटॉन किरणे गाठीवरच त्यांची जास्तीत जास्त ऊर्जा सोडत असल्याने आजूबाजूच्या निरोगी ऊती (हेल्दी टिश्यूज) आणि अवयवांना कमी हानी पोहचवितात.त्यामुळे उपचारांचे दुष्परिणामही तुलनेने कमी होतात.

मेंदू, प्रोस्टेटसह बालकांमधील कर्करोग रुग्णांना ठरणार प्रभावी-मेंदू, प्रोस्टेट, डोळ्यां नजीकसह बालकांमधील कर्करोग तसेच शरीरातील अत्यंत संवेदनशील भागांतील गाठींवर प्रोटॉन थेरपी विशेष प्रभावी ठरते. वाढत्या वयातील मुलांमध्ये निरोगी ऊतींचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने बालकांच्या कर्करोग उपचारात या पद्धतीला विशेष प्राधान्य दिले जाते.